

सेवानिवृत्त अधिकारी तसेच बाहययंत्रणेमार्फत सेवा  
उपलब्ध करून घेण्याबाबत सुधारित सुचना

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक-पदनि-२०१८/प्र.क्र.११३/ आ.पु.क

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ११ डिसेंबर, २०१८.

वाचा :-

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. पदनि-२०१०/८४/१० विसु.१, दि.२७.०९.२०१०.
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. पदनि-२०१३/प्र.क्र.११/१३/ विसु.१, दि.०२.०२.२०१३.
- ३) शासन परिपत्रक वित्त विभाग क्र. पदनि-२०१३/प्र.क्र.११२/१३/ विसु.१, दि.०२.१२.२०१३
- ४) शासन निर्णय वित्त विभाग क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.०८/१६/ विसु.१, दि.११.०२.२०१६.
- ५) शासन निर्णय वित्त विभाग क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.३०/१६/ विसु.१, दि.१६.०९.२०१६.
- ६) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक- पदनि-२०१६/प्र.क्र.२९/१६/ विसु-१,  
दि. ०२.०८.२०१६.
- ७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- पदनि-२०१६/प्र.क्र.३०/२०१६/आपुक,  
दि. २५.०५.२०१७.
- ८) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक- संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३,  
दि.१७.१२.२०१६.

प्रस्तावना :-

दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनावरील खर्चाचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्व पाळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या सूचना दिनांक ११.२.२०१६ व दि.१६.९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या दृष्टीकोनातून दि. २५.०५.२०१७ च्या शासन निर्णयान्वये आकृतीबंध अंतिम केल्याशिवाय पदभरती/ नवीन पदनिर्मिती करता येणार नाही, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.

२. तथापि, सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या कार्यवाहीला अजुन काही कालावधी लागणार आहे. ज्या प्रशासकीय विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, त्या विभागांना दरम्यानच्या कालावधीत पदांच्या अभावी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंध अंतिम होईपर्यंत तातडीने कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक, वित्त विभाग दि. ०२.०८.२०१६ व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. १७.१२.२०१६ मधील तरतूदी शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय :-**

१. वित्त विभागाच्या दि. ०२.०८.२०१६ च्या शासन परिपत्रकातील परि. क्र.४ (अ) तसेच, सामान्य प्रशासन विभागाच्या विभागाच्या दि. १७.१२.२०१६ च्या शासन निर्णयातील परि. क्र.२ (अ) ६ मधील तरतूदी खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहेत.

(अ) वित्त विभागाच्या दि. ०२.०८.२०१६ च्या शासन परिपत्रकातील परि. क्र.४ (अ) मधील तरतूद खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहे .

“गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील तांत्रिक कौशल्य आवश्यक असलेली पदे व गट- क संवर्गातील पदे ही, जुन्या आकृतीबंधानुसार सरळसेवेच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या ७० टक्के इतक्या मर्यादेत “काल्पनिक पदे” निर्माण करून ती बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याचे अधिकार सर्व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत. मात्र सदर “काल्पनिक पदे” फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी राहतील. सदर “काल्पनिक पदे” निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती / उप समितीच्या मान्यतेची अट शिथिल करण्यात येत आहे. दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम करून घेण्याची कार्यवाही करावी.

“काल्पनिक पदे” निर्माण करताना जुन्या आकृतीबंधानुसार सरळसेवेच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या ७० टक्के इतक्या मर्यादेतच भरण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत. सदर शिथिलता एक वर्ष कालावधीसाठी लागू राहील

(ब) सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १७.१२.२०१६ च्या शासन निर्णयातील परि. क्र.(अ) ६ मधील तरतूद खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहे

“विवक्षित कामासाठी करार पद्धतीने नियुक्ती देताना कार्यालयांतील/आस्थापनेवरील जुन्या आकृतीबंधानुसार मंजूर पदांपैकी सरळसेवेच्या रिक्त पदांच्या ७० टक्के इतक्या मर्यादेत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देता येईल. विवक्षित कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार संबंधित विभागास राहतील. करारपद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप, आकस्मिकता, सार्वजनिक हित इत्यादी बाबी विचारात घेण्यात याव्यात. सदर शिथीलता एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील.

२. वरील (अ) व (ब) मधील दोन्ही तरतूदीनुसार सेवा उपलब्ध करून घेताना कोणत्याही परिस्थितीत जुन्या आकृतीबंधानुसार सरळसेवेच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या एकूण ७० टक्के या मर्यादेतच पदे भरण्यात यावीत. सदर मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता संबंधित प्रशासकीय विभागांनी घ्यावी.

३. या बरोबरच विभागाने पदोन्नतीची प्रलंबीत कार्यवाही ४५ दिवसांत पूर्ण करून, सामान्य प्रशासन विभागास अहवाल सादर करावा.

४. (अ) बाह्ययंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेताना संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभाग शासन परिपत्रक दि. ०२.०८.२०१६ मधील परि. क्र.४ (अ) वगळता उर्वरित इतर तरतूदी तसेच, शासन परिपत्रक दि.२७.०९.२०१०, दि.०२.०२.२०१३ व दि.०२.१२.२०१३ मधील उर्वरित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

(ब) सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१७.१२.२०१६ च्या शासन निर्णयातील परि. २(अ)६ वगळता उर्वरित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील.

५. तसेच, सदर रिक्त पदांवर नियमितरित्या कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा सेवा एक महिन्याची नोटीस देऊन समाप्त करण्यात येतील अशी तरतूद करारनाम्यामध्ये करण्यात यावी.
६. प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम करून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांना नियमित पद्धतीने कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील.
७. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू होईल.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०१८१२१११५४९४२७८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शो. शि. मत्रे)

उप सचिव, वित्त विभाग.

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन मुंबई-३५
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद /विधानसभा, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
५. सर्व सन्माननीय संसद सदस्य व मा. विधानसभा /विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
६. मा. मुख्य सचिव
७. संबंधित मंत्रालयीन विभाग.
- त्यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.
८. मंत्रालयीन सर्व विभाग.
९. मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.
१०. वित्त विभागातील सर्व कार्यासने.

११. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई.
१२. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
१३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
१४. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
१५. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
१६. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
१७. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
१८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
१९. राज्य महिला आयोग, वरली, मुंबई.
२०. सर्व विभागीय आयुक्त.
२१. सर्व जिल्हाधिकारी.